IB INFOTECH ENTERPRISES LIMITED

Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075.

Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in

CIN: L30006MH1987PLC045529

Date: 11th August, 2022

To,
The Department of Corporate Service
BSE Limited
Department of Corporate Services,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Scrip Code: 519463.

Subject: Newspaper Advertisement of notice of AGM.

Dear Sir,

Pursuant to Regulations 30 and 47of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisements published on Thursday, 11th August, 2022 in Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) in respect of information regarding the 35th AGM of the Company.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For IB Infotech Enterprises Limited

Jasmine Parekh Director **30**

FINANCIAL EXPRESS

E-Tenders in two parts viz.1) Techno Commercial Bids and 2) Price Bids, with validity up to 180 days are hereby invited from reputed, experienced (Electrical Contractors/ Original Equipment Manufacturers (OEMs) having valid Electrical Contractor's License upto 11 kV issued by competent authority for supply and erection of Fibre Reinforced Plastic (FRP) Fencing around distribution transformers at various locations of APDCL under "SOPD 2022-23". Interested bidders may view the detailed Request for Proposal (RFP) on website www.assamtenders.gov.in as well as www.apdcl.org

Date & Time
16.08.2022 at 17.00 hrs.
22.08.2022 at 13:00 hrs.
26.08.2022 from 12:00 hrs.
06.09.2022 till 17:00 hrs.
08.09.2022 at 16.00 hrs.

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL 3 Please pay your energy bill on time and help us to serve you better!

PUNIT COMMERCIALS LIMITED

CIN: L72100MH1984PLC034880 Read, Office: AW 2022, 'A' Tower, 2nd Floor, Bharat Diamond Bourse, Bandra-Kurla Complex, Bandra E, Mumbai 400051, Maharashtra | Contact no.: 9247686168, Email Id: info.projakt321@gmail.com | Website: www.punitcommercials.com

> EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2022

Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended
No.	Particulars	June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022	March 31, 2022
"	DOMESTIC UNIVERSE	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	3.13	158.33	1.39	159.59
2	Total Expenses	5.57	148.70	2.70	155.37
3.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
	extraordinary items)	(2,44)	9.63	(1.31)	4.22
4.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional	205325/03 West (105)	573350 F	WSQSSSS	9/8/100 (MONACON
30	and/or extraordinary items)	(2.44)	9.63	(1.31)	4.22
5.	Net Profit/ (Loss) for the period				
	after tax (after Exceptional and/or	1027000	97907	00,500	1000
	extraordinary items)	(2.44)	9.63	(1.31)	4.22
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	watering	507943	9002/003	8000
	(after tax)]	(2.44)	9.63	(1.31)	4.22
7.	Paid up Equity Share Capital	0.000.00	0000000000	1/5/100010	2 680 1010
0000	(Face Value INR 10/- each)	24.00	24.00	24.00	24.00
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -	220,000	500C	10000000	0.40
	1. Basic:	(1.02)	4.01	(0.55)	1.76
	2. Diluted:	(1.02)	4.01	(0.55)	1.76

The above Financial results as recommended by the Audit Committee were considered and approved by the Board of Directors at their meeting held on 10.08.2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly and year to date Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligation and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results along with Audit Report are available on Company's website at www.punitcommercials.com and the stock exchange's website at www.bseindia.com. FOR PUNIT COMMERCIALS LIMITED

Place: Mumbai Dated: August 11, 2022

Managing Director DIN: 09319780

Vinita Raj Narayanam

A AXIS BANK LTD.

Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai-400708.

APPENDIX IV Rule 8(1) (For Immovable Property)

Registered Office:- "Trishul", 3rd Floor, Opp Samartheshwar Temple, Near Law Garden Ellisbridge, Ahmedabad - 380006. Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Axis Bank

Ltd., Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 12/04/2022 calling upon the Borrower/Mortgagor viz. 1) M/s. Hari Om Impex (Borrower/Partnership Firm), B/13 Raj Hill, Bldg No. 2, 1st floor, Dattapada Road, Borivali (East), Mumbai-400066, 2) Mr. Ghanshyam Patel (Guarantor/Partner/ Mortgagor) M/s. Hari Om Impex, B/13 Raj Hill, Bldg No. 2, 1st floor, Dattapada Road, Borivali (East), Mumbai-400066, And also at : Flat No. 701, 7th Floor, "Akhil Tower Co -operative Housing Society Limited", Plot No. B-3, Ratan Nagar, Dahisar (East), Mumbai - 400 068, 3) Mr. Jaikishore Khandelwal (Guarantor / Partner), 4) Mr. Aditya Khandelwal (Guarantor/Partner), 3) & 4) Resi at : M/s. Hari Om Impex, B/13 Raj Hill, Bldg No. 2, 1st floor, Dattapada Road, Borivali (East), Mumbai-400066, And also at : F 904, Sterling Court Road No. 16, MIDC Andheri (East), Mumbai 400 093, to repay the amount mentioned in the notice being Rs. 62,83,770.78 (Rupees Sixty Two Lakh Eighty Three Thousand Seven Hundred Seventy and Paise Seventy Eight only) as on 05/04/2022 (including interest applied till 31/05/2021), together with further contractual rate of interest thereon till the date of payment, within 60 days from the date of the said notice.

The Borrower/Co-Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrower/ Mortgagor and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the Act read with Rule 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 05/08/2022.

The Borrower/Co-Borrower/ Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the charge of the Axis Bank Ltd. for an amount of Rs. 62,83,770.78 (Rupees Sixty Two Lakh Eighty Three Thousand Seven Hundred Seventy and Paise Seventy Eight only) as on 05/04/2022 (including interest applied till 31/05/2021), together with further contractual rate of interest thereon till the date of payment.

The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Property

All the piece and parcel of Flat No. 701, 7th Floor, "of Building known as "Akhil Tower Co-operative Housing Society Limited" Plot No. B-3, Ratan Nagar, Dahisar (E), Mumbai - 400 068 situated at all the piece and parcel of land bearing Survey No. 222, Hissa No. 1 to 5, Survey No. 220, Hissa No. 03 and 5 CTS No. 1860, 1865, 1866, 1869 and 1870, Village -Dahisar, Taluka - Borivali in Registration District and Sub-District of Mumbai Sub-urban admeasuring about 1250 sq. ft. built up owned by Ghanshyam Laljibhai Patel.

Date: 05/08/2022 Place: Dahisar, Mumbai Authorized Officer, Axis Bank Ltd.

IB INFOTECH ENTERPRISES LIMITED

Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075. Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in Website: www.ibinfotech.net.in CIN: L30006MH1987PLC045529 NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE DATE** NOTICE is hereby given that:

1. The 35th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday 10th September, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/other Audio Visual Means ('OVAM') facility to transact the Ordinary and Special business, as set out in the Notice of 35th AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 read with General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and General Circular No. 02/2022 dated 05th May 2022 and Securities and Exchange Board of India (the "SEBI") vide its circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 have allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) during the calendar year 2022, without the physical presence of the Members

2. In terms of MCA Circular/s and SEBI Circular the Notice of the 35thAGM and the Annual Report for the Financial year ending 2022 including Audited Financial Statement for the year ended 31st March, 2022('Annual Report') has been sent by email to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)on 9th August, 2022. The requirement of sending physical copy of the notice of the 35th Annual Report to the members have been dispensed with vide MCA circular/s and SEBI Circular.

. Members holding shares in physical form or in dematerialised form as on the cut-off date of 3rd September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the notice of 35th AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ('CDSL'). All the members informed that; i. The Ordinary and Special business as set out in the notice of 35th AGM will be

transacted through voting by electronic means ii. The remote e-voting shall commence on Wednesday, September 7th, 2022 at 9.00

The remote e-voting shall end on Friday, September 9th, 2022 at 5.00 p.m. (IST) iv. The cut-off date, to determine the eligibility for e-voting through remote e-voting or through e-voting system during 35th AGM is 3rd, September, 2022.

v. Any person who becomes member of the company after sending the notice of 35th AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 3rd Septemebr, 2022 may obtain the login id and password by sending a request at www.evotingindia.com However, if a person is already registered with the CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;

vi. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and re-opened during the AGM for the Members who are present through VC or OAVM and have not cast their vote. Only those Members, who will be present in the AGM through VC or OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.

vii. The notice of 35th AGM is available on the webiste of the company www.ibinfotech.net.in and on the website of BSE www.bseindia.com and also on the website of CDSL i.e. www.evotingindia.com

viii. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.cdslindia.comunder help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi (1800 22 55 33).

4. The Register of Members and the share transfer books of the Company will remain closed from Thursday, September 8th, 2022 to Saturday 10th, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Place: Mumbai

Date: August 10, 2022

financialexp.epap

For IB Infotech Enterprises Limited Saloni Sadalage **Company Secretary**



CIN: L22210MH1987PLC044505

Regd. Office: Empire Mills Complex, 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Telephone: 022-61646000 | Website: www.tcpl.in | Email: info@tcpl.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in lakhs except EPS)

	Standalone			
Particulars		Quarter end	ed	Year ended
Particulars	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-21
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Revenue	33891.10	32316.14	22623.78	107840.36
Net Profit for the period before tax	3184.55	2527.21	947.09	7023.75
Net Profit for the period after tax	2257.55	1851.46	601.31	4925.75
Total Comprehensive Income for the period (after tax)	2238.88	1890.82	604.24	5012.60
Equity Share Capital	910.00	910.00	910.00	910.00
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in Balance Sheet of previous year				33505.65
Earnings Per Share (of ₹ 10/- each) : Basic and diluted (₹)	24.81	20.35	6.61	54.13
	1	Con	solidated	Cir.
Particulars		Quarter ender	d	Year ended
Farticulars	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Revenue	34601.33	33094.44	22623.78	108860.33
Net Profit for the period before tax	3175.94	2311.10	940.86	6776.09
Net Profit for the period after tax	2250.57	1644.27	595.08	4687.01
Total Comprehensive Income for the period (after tax)	2233.67	1684.23	598.01	4774.92
Equity Share Capital	910.00	910.00	910.00	910.00
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in Balance Sheet of previous year		5.000000 S	-	33083.01
Earnings Per Share (of ₹ 10/- each) :				

1 - The above Quarterly Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 10, 2022. Limited Review as required under regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 has been carried out by auditors of the Company who have issued an unmodified Limited Review report on these results.

24.73

18.07

2 - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and also on our Company's Website www.tcpl.in For & on behalf of the Board of Directors

Saket Kanoria

Managing Director

DIN:- 00040801

6.54

51.51

Place: Mumbai Date : August 10, 2022

Basic and diluted (₹)

ORIX

ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited) (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited

Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: +91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: + 91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

> APPENDIX IV [RULE 8(1)] POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the ORIX Leasing & Financial Services India Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002) and in exercise of the power conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned

has taken possession of the property described herein below in exercise powers conferred on him/her under sub-section (4) of Section

13 of the said Act read with Rule 8 of Security Interest Enforcement Rules, 2002. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/les and any dealings with the property/ies will be subject to the charge of ORIX Leasing & Financial Services India Limited., for the amount mentioned in the demand notice and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of

Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Name of the

Sr No.	Loan Account No.	Borrower/ Co Borrower	Notice date & Amount	of possession Taken	Description of the Immovable Properties
1	LN0000000008246	M/s Shivam Synthetics, Murarilal Sawarmal Sharma, Radha Murari Sharma	11.03.2020, & Rs.69,44,508.67	(Physical	All That Part and Parcel of the immovable property located at "Flat No.204 & 205, 2nd Floor, B-Wing, Geeta Pushp CHSL, Geeta Nagar, Phase VIII, Mira Bhayander Road, Village Goddeo, Mira Road (East) - 401107
2	LN0000000003812	M/S. Shrinathji Agro Food Industries Pvt. Ltd Malathi N. Pillai Balaji N. Pillai	06.09.2019, & Rs.1,25,11,467.21	8th August 2022. (Physical Possession)	All That Part and Parcel of the Immovable Property located at "Flat No. 405, 4th Floor, Bldg. No.S-1, Galaxy Royale, Yashwant Nagar, Teen Dongri off. S.V. Road, Goregoan (west), Mumbai – 400 062.

Date: 3" & 8" August 2022 Place: Mumbai

Sd/- Authorised officer ORIX Leasing & Financial Services India Limited



Cords Cable Industries Limited Regd. Office: 94,1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-110020 **Tel**: 011-40551200 * **Fax**: 011-40551280/81 * **E-mail**: ccil@cordscable.com Website: www.cordscable.com * CIN: L74999DL1991PLC046092

Extract of Un-Audited Financial Posults for the Quarter Ended 20th June 2022

SI No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from operations	12358.48	13339.99	8866.51	43922.03
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	241.13	233.03	198.79	859.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	241.13	233.03	198.79	859.4
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	173.51	185.57	145.16	636.5
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		179.74	146.66	635.2
6	Equity Share Capital(Paid up) (Face Value of Rs 10/- each)	1292.78	1292.78	1292.78	1292.7
7	Other Equity(excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	-	-	-	13914.5
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)				
	(a) Basic	1.34	1.39	1.13	4.9
	(b)Diluted	1.34	1.39	1.13	4.9

Place: New Delhi

Date: 10.08.2022

i) The above unaudited standalone financial results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of the Company in their meeting held on 10th August, 2022.

ii) The Statutory Auditors of the Company have carried out limited review on these result and the results are being published in accordance with Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

iii) The above is an extract of the detailed format of the unaudited standalone financial results for Quarter ended on 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com,www.nseindia.com) and on the Company's website. (www.cordscable.com). iv) The Company is operating in a single segment as defined in Ind AS-108, Hence segment reporting is not applicable to the

v) The company does not have any other exceptional item to report for the above periods. vi) The standalone results have been prepared in accordance with Indian Accounting Standards(Ind AS) prescribed under Section

133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules , 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 and in terms of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements)

vii) Figures of the quarter ended 31st March, 2022 are the balancing figure in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year.

viii) Previous year / periods figures have been regrouped / reclassified, wherever necessary.

For Cords Cable Industries Ltd

Naveen Sawhney (Managing Director) DIN: 00893704

By order of the Board





MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD

CIN: U65923KL2010PLC039179 Unit 301-315, 3rd Floor, Awing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai – 400093.

Contact No.: 022-68194000/022-66211000.

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Company and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notice dated were issued to them under Section 13 (2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses as provided to the company by them, that in addition thereto for the purposes of information of the said borrowers enumerated below, the said borrowers are being informed by way of this public notice

Sr.	Name of the Borrower /	Description of Secured Asset in	NPA Date	Date of Notice sent &
No.	Co-Borrower / LAN / Branch	respect of which Interest has been created		Outstanding Amount
	SUNANDA RAJENDRA SANKHE, RAJENDRA RAGHUNATH SANKHE, DIPESH RAJENDRA SANKHE / MA90MHLONS000005006715 / VIRAR	At-Eklare, Post-Kumbhavali, Near Marathi School, Tal-Boisar, Dist-Palghar, Boisar-East, Thane, P.O Boisar, Thane, Maharashtra, Pin: 401501		26-07-2022 & Rs.167505/-

above as per the provisions of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 Sd/-, Authorised Officer.

Manappuram Home Finance Ltd Place: Maharashtra

GLANCE FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC081333

7, Kitab Mahal, 192, Dr.D.N.Road, Fort, Mumbai - 400001

Email: glance@glancefin.com, Website: www.glancefinance.in. Tel No: 40100193 I=XTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. in Lacs) Except EPS

Sr. No.		Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
	Total Income From Operations	206.68	261.32	150.73	793.55
2	Net Profit/(Loss) for the period (Before tax, exceptional and/ or extraordinary items)	(65.10)	(16.54)	134.75	299.85
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	(65.10)	(16.54)	134.75	299.85
4	Net Profit/(Loss) for the period After tax (after exceptional and / or extraordinary items)	(43.29)	(0.64)	90.51	210.29
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	(49.13)	(75.90)	275.98	426.15
6	Equity Share Capital	227.52	227.52	227.52	227.52
7	Earnings Per Share (of Rs.10/- each)	1	7	- 4	
Ш	Basic :	(1.92)	(0.03)	4.01	9.32
	Diluted :	(1.92)	(0.03)	4.01	9.32
Not	es:	- N	- 7	200	7/

1 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 09th August, 2022 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended). The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 201S (as amended) except for the matters reported in para no.4 of Limited Review Report. The above unaudited financial results are available on the Bombay Stock Exchange website (URL:www.bseindia.com) and on the Company's website (URL: www.glancefinance.in)

2 The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results for the guarter ended June 30, 2022 and have issued an qualified review report (refer para no.4 of Limited Review Report). 3 The Company operates mainly in the business segment of fund based leasing & financing activity. All other

activities revolve around the main business. Further, all activities are carried out within India. As such, there are no separate reportable segments as per the provisions of IND AS 108 on 'Operating Segments' The Company ceases to have financial assets more than 50 per cent of the total assets and income from financial assets more than 50 per cent of the gross income at the end of current financial year. However, the Company continues to hold NBFC registration from the Reserve Bank of India as on the reporting date. The Company is in

the process of approaching Reserve Bank of India for seeking temporary suspension of NBFC License and accordingly the financial statements are prepared as per Division III of Scedule III of the Companies Act, 2013. The figures of Depreciation and amortisation expenses for the quarter ended March 31, 2022 increased due to change of life span of Plant & Machinery from 15 years to 5 years, as per conservative accounting principal. The

Impact of Previous 3 quarters, due to such change in depreciation method amounting to 38.64 Lacs is included in this quarterly figure of 119.62 lacs for March 31, 2022. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures In respect of full financial year and the unaudited published year to date figures upto nine months ended December 31, 2021

which were subject to limited review. Provision for Gratuity and Leave encashment is made on estimated basis.

8 Previous period's / Year's figures have been regrouped / rearranged wherever necessary.

For Glance Finance Limited

Narendra Karnavat (Director)

Place: Mumbai Date: 09.08.2022 (DIN: 00027130)

Keshav SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED Registered Office: Jyoti Towers, 215/2, Karbhar Galli, Nazar Camp, M. Vadgaon, Belgaum - 590 005. Ph.: 0831 - 2483510, 2484412, 2484427; Fax: 0831 - 2484421. Email: info@keshavcement.com.

Website: www.keshavcement.com; CIN NO. L26941KA1993PLC014104

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022 (In Lakhs, except per share data)

Year ended Quarter Quarter Quarter Ended Ended 31.03.2022 Ended SI. Particular 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 (Audited) No. (Un-audited) (Audited) (Un-audited) 3329.42 3680.97 2674.00 11609.32 Total income from operations Net Profit / (Loss) for the period before 295.95 375.31 244.25 745.52 tax (before exceptional and / extraordinary items) 375.31 244.25 745.52 Net Profit / (Loss) for the period before tax 295.95 (after exceptional / extraordinary items) 2654.24 386.50 519.54 910.33 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items) Total Comprehensive Income for the 2654.24 386.50 519.54 910.33 period [Comprising profit / (loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 1,199.58 1,199.58 1,199.58 1,199.58 (Face Value - Rs. 10/- per share) **Earning Per Share** 22.05 4.33 7.54 Basic: 2.14 4.33 7.54 Diluted: 2.14 2.14

Notes:

 During the current guarter ended 30-06-2022, the capital work-in-progress to the tune of Rs. 4563.89 Lakhs relates to 12MPw solar power plant at Bisarhalli was capitalized on 07th April, 2022, as it was the date of commencement of commercial production.

2. Sales in Q1 has increased by 21.5% compared to the corresponding quarter in the previous year.

3. The Cash Profit for the Quarter ended 30th June, 2022 has increased by 7% compared to the corresponding guarter in the previous year.

EBITDA margin has decreased owing to an increase in fuel cost.

The figures of corresponding previous periods have been regrouped or reclassified wherever necessary to make them comparable. 6. The company has recognized deferred tax assets of 2,253.27 Lakhs on deductible temporary

differences related to unused tax losses. Recognition of deferred tax asset to the extent that it is probable that taxable profit will be available against which the deductible temporary difference and the carry forward of unused tax credit and unused tax losses can be utilized involves significant management judgement and estimation given that it is based on assumptions such as the likely timing and level of future taxable profits which are affected by expected future market and economic conditions.

7. The figures for the guarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the end of the December quarter of the previous financial year.

8. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors have approved the above results and its release at their respective meetings both held on 10th August, 2022. The statutory auditors of the company have carried out Limited Review of the aforesaid results.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website.

> VILAS H. KATWA **Managing Director** DIN: 00206015

For SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED

Place: Belagavi

Date: 10.08.2022

नमुंमपा शाळांतील चित्रकलेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता अभिनव योजना

नवी मुंबई, दि.१० : नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमासोबतच त्यांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे त्यांच्यामधील सुप्त कला-क्रीडा गुण प्रदर्शित करण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येत असते.यादृष्टीने जिल्हा स्तरावर गुणवत्ता सिध्द करणा-या महापालिका शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांकरिता विशेष योजना राबविण्यास म हापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. अशाच प्रकारे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही संधी उपलब्ध करून देण्यासाठी

प्रोत्साहनपर

आहे. विविध

योजनेस आयुक्तांची

मंजूरी प्राप्त झालेली

कलांमध्ये चित्रकला

ही कल्पनाशक्तीला

मुक्त वाव देणारी

व विद्यार्थ्यांना

प्रिय असणारी

कला असून अनेक विद्यार्थी चित्रकलेमध्ये प्राविण्य मिळविताना दिसतात.अशा चित्रकलेत रस असणा-या व गुणवत्ता प्रदर्शित करणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात चांगले प्रशिक्षण घेऊन उत्तम कामगिरी करण्यासाठी विद्यार्थी कल्याणकारी योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शालेय स्तरावर चित्रकलेत एलिमेंटरी तसेच इंटरमिजीएट अशा दोन परीक्षा असतात. या चित्रकला स्पर्धा परीक्षांत ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणा-या

विद्यार्थ्यांकरिता

प्रोत्साहनपर

योजनेअंतर्गत

चित्रकला प्रशिक्षण उपलब्ध करून घेण्याकरिता प्रति वर्ष रु.६०००/-अशाप्रकारे ३ वर्षे प्रशिक्षण शूल्क देणे. त्याचप्रमाणे चित्रकला साहित्याकरिता प्रति वर्ष रु. ४०००/ - याप्रम ाणे ३ वर्षाकरिता चित्रकला साहित्य खरेदी करिता रक्कम उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या अभिनव योजनेला आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिलेली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या व्यापक संधी नव्या पिढीसम ोर उपलब्ध आहेत.

PUBLIC NOTICE

LATE SHRI MADHAVA SOMAPPA KARKERA was the Member of the Society i.e. Shree Mahalakshmi Co-operative Housing Society Ltd., (Reg. No: BOM/ HSG/993 of 1965) situated at Veera Desa Road, Andheri (West), Mumbai – 400 058. The Society has received an application for membership from the legal heir, SMT. YADAVI MADHAVA KARKERA, for transfer of Shares and Interest in Fla No. A-07 in her name.

The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares of the deceased member in the capital/property of the Society within 15 days with copies of documentary evidence in support of the claim

If no such claims/objections are received within 15 days hereof, the Society will go ahead with the transfer of the Flat/shares in favour of SMT. YADAVI MADHAVA KARKERA as per the Bye-laws of the

For Shree Mahalakshmi C.H.S.L Place: Mumbai Dt: 11/08/2022 Hon Secretary

PUBLIC NOTICE

Mrs. Joyce Cira Suzana Vaz was the member of Ruby Apartment A & B CHS Ltd., having their address D. P. Link Road, I. C. Colony, Borivali- West, Mumbai 400103 and holding Flat No. C/5 in the said society. He was also holding respectively Share Certificate No. 2 pearing Distinctive Nos. 101 to 105 Mrs Cira Suzana Vaz expired or 02/07/2021 without making nomination Now her son **Mr. Joshua Savio Vaz** had applied for transfer of membership of said Flat No. C 5 as per bye law 35. anyone having objection/claim kindl contact committee at below mentioned address within 30 days from date of advertisement. If any objection/ clair come after **30 days** will not be entertained and society will transfe Share Certificate of both the flats in th ame of Mr. Joshua Savio Vaz.

Sd/- The Secretar Ruby Apartment A & B CHS Ltd D. P. Link Road, I. C. Colony Borivali- West, Mumbai 400103 Date: 11/08/202

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. गजानन उत्तम चव्हाण व श्रीमती सवित ाजानन चव्हाण हे फ्लॅट क्र.बी−१६, **१**ल मजला, श्री गणेश वैभव कोहौसोलि., गणेश चौक, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ ही जागा श्रीमती रश्मी रमेशचंद्र सामं यांच्याकडून खरेदी करण्यास तयार आहेत.

जर कोणा व्यक्तीस किंवा बँकेस किंवा वित्ती संस्थेस सदर फ्लॅटबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा मालकी हक्क, बक्षीस, वहिवाट, मालकीत्व इत्यार्द वरुपात अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी त्यांचे दावा कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सूचना प्रकाशनापासून **१**५ (पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा अस्तित्वात नाहीत किंवा त्याग केले आहेत असे प्तमजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाः विक्री/खरेदी व्यवहार पुर्ण केला जाईल

राजेंद्र बी. गायकवाड वकील. उच्च न्यायालर खोली क्र.डी-४६, मिलाप कोहौसोलि प्लॉट क्र.१८३, सेक्टर-१, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ दिनांक: ११.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की. माझे अशिल यांनी खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता खरेदी करण्याची तयारी

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा जप्ती. लिस पेन्डन्स. तारण. भागिदारी. अधिभार. बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशना पासन १४ (चौदा) दिवसांच्या आतं खालील स्वाक्षरीकर्ताकडे . सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील यवहार सरू करतील

मालमत्तेची अनुसुची

विद्यमान मालक एच.जे. सिक्युरिटीज प्रा.लि. यांच्याकडून जागा क्र.४१, क्षेत्रफळ २८१ चौ.फु. तत्सम २६.१३३ चौ.मी. विक्री योग्य कार्पेट क्षेत्र तत्सम २०.८९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, दत्तानी सेन्टर म्हणून ज्ञात इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.७८, गाव आकुर्ली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

विद्यमान मालक एमएचडी सिक्युरिटीज प्रा.लि. यांच्याकडून युनिट क्र.४२, क्षेत्रफळ १६० चौ.फू. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, दत्तानी सेन्टर म्हणून ज्ञात इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.७८, गांव आकुर्ली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे सर्व भाग व

विद्यमान मालक मे. मुरा फायनान्शियल सर्विसेस लि. यांच्याकडून कार्यालय क्र.४३, क्षेत्रफळ १६६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, दत्तानी सेन्टर म्हणून ज्ञात इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.७८, गांव आकुर्ली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे

सर्व भाग व खंड. दिनांक: १०.०८.२०२२ सही/-आर. जे. चोथानी वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड,

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

CONART ENGINEERS LIMITED

CIN:L45200MH1973PLC017072

Regd.Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr Solanki Palace, Khar (W) Mumbai - 400052 Web: www.conartengineers.com; (E); celcs@conartengineers.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended (Rs in Lakhs except EPS 30th June,2022

		Q	Year Ended		
r.	Particulars	30-June-22	31-Mar-22	30-June-21	31-Mar-22
٥.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
		(I)	(II)	(III)	(IV)
	Total Income from Ope. (Net)	567.34	1145.59	500.44	3655.88
	Net Profit	44.88	59.92	15.23	173.53
	Net Profit (before tax,				
	after Except./Extraordi. items#)	44.88	59.92	15.23	173.53
.	Net Profit				
	(after tax, after Except./Extraordi. items#)	33.52	46.91	11.45	129.33
	Total Comprehensive Income (after tax)	26.38	49.32	30.56	170.32
	Paid-up share capital	314.00	314.00	314.00	314.00
	Reserves (excluding RR)	1820.44	1794.06	1655.17	1794.07
	Securities Premium Account	197.74	197.74	197.74	197.74
	Net Worth	2332.18	2305.80	2166.91	2305.80
0	Basic and diluted EPS	1.07	1.49	0.36	4.12
	T		4.4	n en 1 90	

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (LODR) regulations,2015. The full format of the quarterly financial results are available on the <u>www.bseindia.com</u> and By Order of the Board of Directors

(Jitendra S.Sura)

Chairman & Managing Director

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेड

सीआयएन : एल३०००६एमएच१९८७पीएलसी०४५५२९ नोंदणीकृत कार्यात्त्वः ४२८, केलाश प्लाझा, बहुभवाग लेन, घाटकोपर (पू), मुंबई ४०० ०७५. दूष्वनी क्रमांक (०२२) ६६७० ९८००

ई-मेल: iielimited@yahoo.in, वेबसाईट: www.ibinfotech.net.in ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची तारीख

Place: Vadodara

Dated: 10th August 2022

कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १० सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') सुविधेद्वारे ३५ व्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे. कंपन कोयदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स), रेग्युलेशन, २०१५ सहवाचिता दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजीचे सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने १३ मे २०२२ च्या सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ च्या परिपत्रकाद्वारे कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंव अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कॅलेंडर वर्ष २०२२ दरम्यान, सदस्यांच्या सामान्य ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार ३५ व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या . वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक विवरण ('वार्षिक अहवाल') यासह २०२२ समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्षाच वार्षिक अहवाल ईमेलद्वारे पाठविला गेला आहे, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी कंपनी/ डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकत आहेत. सभासदांना ३५ व्या वार्षिक अहवालाच्या सचनेची वास्तविव प्रत पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाद्वारे वितरीत करण्यात आली आहे.

३ सप्टेंबर २०२२ च्या कट-ऑफ तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधरणा केलेले सदस्य सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') च्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) ३५ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान कर शकतात. अशी माहिती सर्वे सदस्यांनी दिली:

१. ३५ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वां

२. रिमोट ई-वोटिंग बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल.

३. रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा.(भाप्रवे) संपेल.

४. ३५ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे ई-व्होटिंगकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी नश्चित तारीख ३ सप्टेंबर, २०२२ आहे.

५ . ३५ व्या एजीएमची सचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि निश्चित तारखेला म्हणजेच ३ सप्टेंबर, २०२२ रोर्ज भाग धारणा केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती www.evotingindia.com व विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरित ध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानाकरिता

. त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत अक्षम केले जाईल आणि जे सदस्य व्हीसी किंव . ओएव्हीएम द्रारे उपस्थित असतील आणि त्यांनी त्यांचे मत दिले नसेल त्यांच्यासाठी एजीएम दरम्यान पुन्ह उघडले जाईल. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी किंवा ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतीत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासू प्रतिबंधित केले जाणार नाही, ते ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील

७. ३५ व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.ibinfotech.net.in वेबसाइटवर आणि बीएसई च्य www.bseindia.com वेबसाइटवर तसेच सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबस

८ . एजीएम आणि ई-व्होटिंग प्रणालीमधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुमच्या काही शंका किंवा समस् असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत www.cdslindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश् (एफ एक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा लिहू शकता helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा किंवा श्री. राकेश दळवी (१८०० २२ ५५

एजीएमच्या उद्देशाने गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२ ते शनिवार १०, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तके बंद राहतील.

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेडकरित

सही/ ठिकाण : मुंबई सलोनी सदल दिनांक : १० ऑगस्ट २०२२ कंपनी सचिव

क्लिओ इन्फोटेक लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७४५० नोंदणीकत कार्यालय: ९०१-९०२. ९वा मजला. ॲटलांटा सेंटर. उद्योग भवन समोर वाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई. दूर.:०२२-४३२११८६१, फॅक्स:९१२२४३२११८७० ई-मेल:clio infotech@yahoo.com | वेबसाइट: www.clioinfotech.com २० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२२	३०.०६.२१	३१.०३.२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	Ę.80	2.83	9.49
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
बाब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	-90.00	-92.89	-48.90
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-90.00	- 92.89	-48.90
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-90.00	- 92.89	-48.90
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर)	-90.02	-92.68	-48.92
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी रु.१०/- प्रत्येकी)	9909.90	9909.90	9909.90
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात			
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-30.43
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	-0.09	-0.92	-0.40
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.09	-0.92	-0.40

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) सह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूण नमुना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे

a. बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com २. कंपनीच्या www.clioinfotech.com

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर क्लिओ इन्फोटेक लिमिटेडकरित सही/ सुरेश बाफन

दिनांक : १०.०८.२०२२ ठिकाण: मुंबई डीआयएन:०१५६९१६३

MANAPPURAM

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन: य६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

यूनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्टीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. संपर्क क्र.:0२२-६८१९४०००/०२२-६६२११०००

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी कंपनीकडून प्राप्त केलेल्या कर्ज सुविधेबाबत मुद्दल रक्कम व व्याज परतफेड करण्यात कसूर केलेली आहे आणि म्हणून त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटेस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या द्वारे कंपनीकडे देण्यात आलेल्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती. ज्यामध्ये सदर कर्जदारांची माहिती देण्यात आली होती, सदर जाहीर

सूचने	द्वारे कर्जदारांना सुचित करण्यात येत उ	नाहे.		
अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	ज्यावर हित केले आहे याबाबत	एनपीए	सूचना पाठविण्याची
क्र.	ऋण खाते/शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	दिनांक	तारीख व थकबाकी रक्कम
१	सुनंदा राजेंद्र संखे, राजेंद्र रघुनाथ संखे,	मु. एकलारे, पोस्ट-कुंभवली, मराठी शाळेजवळ, तालुका बोईसर,	२१.०७.२०२२	२६.०७.२०२२ व
	दिनेश राजेंद्र संखे/एमए९०एमएचएलओएन	जिल्हा पालघर, बोईसर पुर्व, ठाणे, पो.ऑ. बोईसर, ठाणे, महाराष्ट्र-		रु.१६७५०५/-
	एस००००५००६७१५/विरार	४०१५०१.		

उपरोक्त कर्जदारांना सल्ला आहे की, कायद्याच्या कलम १३(२) अन्वये वितरीत सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीनुसार वरनमुद केलेल्या तारखांना कलम १३(२) अन्वये सूचना वितरण तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम

मुंबई, दि.१० : गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मदित ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट क्र.२७/३३, ब्युमॉन चेंबर्स, नगिनदास मास्टर लेन, ह्तात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूरध्वनी**:०९७७३४१३९१६ ई-मेल:lookshealthserv@gmail.com वेबसाइट:www.looksclinic.in

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	92.22	99.03	88.29
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	9.93	9.93	3.90
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9.93	9.93	3.८८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	0.88	9.89	3.9 ९
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.६४	9.88	3.98
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	9040.00	9040.00	9040.00
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)	-	-	880.८७
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	0.09	0.09	0.03
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	0.09	0.09	0.03

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.looksclinic.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरिता सही / प्रितेश दोशी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०५१५५३१८

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, १ला मजला, जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४९. **सीआयएन:**एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५०

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

तपशिल	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
	३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून उत्पन्न	(३२.०१)	302.02	992.04	२५६.५५
इतर उत्पन्न	9.09	99.८६	0.92	98.09
व्याज	-	-	-	-
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(६४.०३)	(८१.३२)	९४.१२	(२०८.३३)
कर	0.0ξ	(0.44)	२३.९८	(२.०३)
निव्वळ नफा/(तोटा)	(६४.0९)	(८०.७७)	90.98	(२०६.३०)
समभाग भांडवल	409	409	409	409
राखीव	-	-	-	२४२.२२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)				
मूळ	(٩.२८)	(٩.६٩)	9.80	(४.१२)
सौमिकृत	(૧.૨૮)	(٩.६٩)	9.80	(४.१२)

ठिकाण : मंबई

दिनांक: १०.०८.२०२२

। ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्या आले आणि १० ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाकडून मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे, ज्यांनी अ-फेरबदल मत दिले आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ रोजीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे

मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु कालावधी/वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत. इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज आवश्यक नाही.

30 जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या

www.djtextiles.co.in वेबसाईटवर आणि एमएसईआय स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसार्दटवर उपलब्ध आहे दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १०.०८.२०२२ (डीआयएन:०१२०५२८२)

<mark>श्री. अजित रघुनाथ म्हात्रे</mark> हे आशि<mark>ष नेहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,</mark> पत्ता-इमारत क्र.८, आशिष कॉम्प्लेक्स, सी.एस. क्रॉस रोड क्र.४, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या जागेचे संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए-६०४ चे धारक आहेत, यांचे कोणतेही वारसदार न नेमता ०३.०८.२०२१ रोजी निधन झाले, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, ठाणे जिल्हा यांच्याद्वारे वितरीत त्यांचे मृत्य प्रमाणपत्र नोंटणी क बी-२०२१:२१५-९०४१६-०००१५१० आहे

सोसायटीदारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा)** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर

सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित आशिष नेहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: ११.०८.२०२२ ठिकाण: दहिसर, मुंबई (सचिव)



Valson Industries Limited

CIN: L17110MH1983PLC030117
Registered Office: 28, Bldg. No. 6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059, Website: www.valsonindia.com, Email: pritesh@valsonindia.com Tel: 022 4066 1000, Fax: 022 4066 1199

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, September 3, 2022 at 11.30 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses set out in the Notice of AGM which has been emailed

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated January 13, 2021 read with The Ministry of Corporate Arians (MoA) has vibe its Circular dated adardary 13, 2021 read with MCA Circulars dated May 05, 2020, April 8, 2020, April 3, 2020 and May 5, 2022 (collectively referred to as the "MCA Circulars") and \ SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred to as the "SEBI Circulars") permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circulars, the AGM of the

Company will be held through VC / OAVM. The Company has on 8th August, 2022 completed sending emails through M/s. National Securities Depository Limited, the 38th Annual Report for the financial year ended 31th March, 2022 together with the Notice of 38th AGM to members whose email address are registered with the Depository

Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the financial year ended $31^{\rm s}$ March, 2022 is available on the Company's website at www.valsonindia.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com where the shares of the Company are listed.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The instructions for

attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members holding shares as on the cut-off date, Saturday, August 27, 2022 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed manner of remote e-voting/e-voting during the AGM for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The login credentials for e-voting will be sent to all the members at their registered email address.

The requirement to send physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report of financial year 2021-22 to members holding physical shares and those who have not registered their email addresses is dispensed for the calendar year 2022 in accordance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars.

In case any member has not registered the email address with the Company/Depository Participan please follow the below instructions to: a) Register your email address to receive the Notice of the AGM, Annual Report for the financial year ended March 31, 2022 and the login credentials for e-voting;

Members holding shares Please contact the Company at pritesh@valsonindia.com and submit the Folio No., name of shareholder, scanned copy of the share certificate

in Physical form (front and back), self-attested scanned copy of PAN/AADHAR for verification and register email address.

Members holding shares Please contact your Depository Participant (DP) to register your email

address in your DEMAT account, as per the process advised by your DP. Members holding shares in physical form are advised to update their PAN, KYC (email addresses, mobile number, bank account, signature, etc.) and Nomination details as mandated under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 and clarification circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/687 dated December 14, 2021 to avoid freezing of their folios on or after April 1, 2023

Notice of Book Closure

Date: 10th August, 2022

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, 28th August, 2022 to Saturday, 3th September, 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM.

For VALSON INDUSTRIES LIMITED Mr. Suresh N. Mutreja Place: Mumbai

Managing Director

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड

सही / - संजय मुंद्रा

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९६पीएलसी०९८०५१ आर-५१४, ५वा मजला, रोतृंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.

द्र.:०२२-२२७२२४८८, **ई-मेल**:info@spsfinquest.co.in, वेबसाईट:www.spsfinquest.co.in

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशील 30.08.28 38.03.22 30.05.22 38.03.22 39.03.79 लेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (३०७.६१) ५३५.६४ २७२०.९८ १८५२.०१ (९७.८१) करपूर्व नफा/(तोटा) (७८९.९८) (३९१.५८) 408.24 २३८०.५१ 280.24 कालावधीकरिता नफा/(तोटा) (১৮.१८) (४४५.९५) 408.24 २१७१.१४ ७६१.२४ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (89.90)(४४४.३५) 408.24 २१७२.१४ ७६१.२४ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) 2083.66 १०१३.७८ २०१३.७८ १०१३.७८ 840.46 राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ३६६५.०५ ४५४५.०३ 3839.64 8484.03 ३४३९.७५ उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (८.६८) (8.3८) 8.96 २१.४३ १६.९०

सौमिकृत: टिप:

१. कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

(8.3८)

(८.६८)

- २. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १०.०८.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या लेखापरिक्षकांनी वरील वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- ३. दिनांक ०३.०७.२०२१ रोजी भागधारकांद्वारे मंजूर प्रमाणे संचालक मंडळाने दिनांक २७.०७.२०२१ रोजी प्रत्येकी ४ (चार) समभाग धारणेकरिता ५ (पाच) निवन समभाग सरासरीने बोनस शेअर्स म्हणून रु.१०/ - प्रत्येकीचे ५६,३२,१२५ समभागांचे वाटप केले. सर्व प्रक्रियांची पुर्तता केली आणि दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजी स्टॉक एक्सचेंजकडून बोनस समभागांचे वाटपासाठी मान्यता प्राप्त केली.
- ४. कंपनीचे समभाग बीएसईच्या मेन बोर्ड माध्यमावर एसईएम माध्यमातून दिनांक २ नोव्हेंबर, २०२१ रोजी स्थलांतर
- ५. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.spsfinquest.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरिता

२१.४३

१६.९०

गिरीष तुलसीराम जाजु व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१०८६२०

ठिकाण: मुंबई

दिनांक: १०.०८.२०२२